

मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण
यांच्या स्पष्टीकरणाबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: एमआरडी-३३१४/प्र.क्र.३३/नवि-७
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २९ जुलै, २०१५.

वाचा- १) शासन निर्णय क्रमांक एमआरडी-२२११/प्र.क्र.१०९/नवि-७, दिनांक १९ ऑगस्ट, २००५
२) समक्रमांकचे दिनांक ०९ एप्रिल, २०१४ रोजीचे पत्र

प्रस्तावना :

उपरोक्त शासन निर्णयान्वये मिठी नदीचा विकास करण्यासाठी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करून सदर प्राधिकरणातील सदस्य व प्राधिकरणाची कार्यक्षमता ठरविण्यात आले होते. तसेच सदर प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शक्तिप्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती. सदर शक्तिप्रदत्त समितीच्या दिनांक २२ फेब्रुवारी, २०१४ रोजी झालेल्या बैठकीत मिठी नदीलगतच्या जमीन संपादन व इतर कामाच्या अनुषंगाने समन्वय तसेच अंमलबजावणी संस्थेबाबत स्पष्टीकरण निर्गमित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मिठी नदीलगतच्या जमीन संपादन व इतर कामाच्या अनुषंगाने समन्वय, मिठी नदीच्या अंमलबजावणी संस्थेच्या कामकाजाबाबत स्पष्टीकरण निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण हे मिठी नदी व वाकोला नाल्याच्या विकास संदर्भात विविध यंत्रणेमधील कामासाठी समन्वयाचे काम करित असून या प्राधिकरणास वैधानिक दर्जा नाही त्यामुळे मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणास भूसंपादन करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा स्वरूपाचे कामे करण्याचे अधिकार नाहीत यास्तव सदर मिठी नदी व वाकोला नाला ज्या क्षेत्रातून जातो त्या क्षेत्राच्या संबंधित "नियोजन प्राधिकरण" यांनी मिठी नदी व वाकोला नाला विकासाच्या अनुषंगाने प्रकल्प अंमलबजावणी करणे, भूसंपादन करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, व प्रकल्पाच्या अनुषंगाने इतर कामे करावीत याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टता आणण्यात येत आहे.

अ) मिठी नदी संदर्भात-

१) मिठी नदीचा विहार तलावापासून सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील सीएसटी पूलापर्यंतचा अंदाजे ११.८४ कि.मी. साठी मिठी नदीसंबंधातील सर्व कामे राबविणे, तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भूमी संपादन करणे, इत्यादीसाठी नियोजन प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका काम करील,

२) मिठी नदीच्या सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील सीएसटी पूलापासून माहिम खाडीपर्यंतच्या अंदाजे ६ कि. मी. साठी मिठी नदीसंबंधातील सर्व कामे राबविणे, तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भूमी संपादन करणे इत्यादीसाठी नियोजन प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण काम करील.

ब) वाकोला नाला संदर्भात-

१) मिठी नदीस मिळणारा वाकोला नाल्याचा विमानतळापासून सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला पूलापर्यंतचा अंदाजे २ कि.मी.साठी वाकोला पूलासंबंधातील सर्व कामे तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भूमी संपादन करणे इत्यादीसाठी नियोजन प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका काम करील,

२) मिठी नदीस मिळणारा वाकोला नाल्याचा सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला पूलापासून मिठी नदी व वाकोला नाला संगम, वांद्रे-कुर्ला संकुल पर्यंत अंदाजे १.८ कि.मी.साठी वाकोला नाल्यासंबंधातील सर्व कामे तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भूमी संपादन करणे, इत्यादीसाठी नियोजन प्राधिकरण व सक्षम प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण काम करील.

उपरोक्त कामांसाठी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाकडून विशेष निधी प्राप्त न झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी वर स्पष्ट केलेल्या हद्दीप्रमाणे त्यांच्या हद्दीतील कामांसाठी येणारा सर्व प्रकारचा खर्च त्यांनी सोसावा.

मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण हे प्रामुख्याने वरील संस्थामध्ये समन्वय साधेल व शक्तीप्रदत्त समितीने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करेल.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०७२९१३४०३७५०२५ असा आहेसदर शासन . निर्णयडिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(एस. के. सालीमठ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- ३) मा. मंत्री (महसूल), यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

- ४) मा. मंत्री (वित्त), यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई
- ५) मा राज्यमंत्री (नगरविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- ६) महापौर, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
- ७) सभापती, स्थायी समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
- ८) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ९) अतिरिक्त मुख्य सचिव, (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) अतिरिक्त मुख्य सचिव, (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) प्रधान सचिव, (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) प्रधान सचिव, (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई
- १६) प्रधान सचिव, (विशेष प्रकल्प), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १७) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई-४०० ०५१
- १८) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
- १९) संचालक, आय.आय.टी. मुंबई
- २०) संचालक, निरी, नागपूर,
- २१) प्रकल्प संचालक व सदस्य सचिव, मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण, मुंबई
- २२) महालेखापाल, मुंबई-१ व नागपूर-२
- २३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- २४) निवड नस्ती नवि-७